

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
परिपत्रक क्रमांक: स्थाप्रप-1093/2640/प्र.क्र.98/93/13-अ,
मंत्रालय, मुंबई-400 032, दिनांक 16 डिसेंबर, 1995.

- पहा :- (1) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसआरव्ही-1075/दहा, दिनांक 19 सप्टेंबर, 1975.
- (2) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: स्थाप्रप-1085/586/प्र.क्र.55/तेरा-अ, दिनांक 28 ऑगस्ट, 1985.

परिपत्रक :- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एसआरव्ही-1075/दहा, दिनांक 19 सप्टेंबर, 1975 या अनुसार कायगपणाचे फायदे मिळण्यास पात्र होणा-या प्रत्येक अस्थावी शासकीय कर्मचा-याच्या बाबतीत त्या कर्मचा-याची नियुक्ती करण्यास सक्षम असणा-या अधिका-याने, तो कर्मचारी कायगपणाचे फायदे मिळण्यास घाव होत आहे अशा आशयाचे प्रगाणपत्र देणे आवश्यक आसते. अशी प्रगाणपत्रे देण्यात एकरूपता राखण्याच्या दुष्टीने ती उपरोक्त दिनांक 28 ऑगस्ट, 1985 च्या परिपत्रकात विहित केलेल्या नमुन्यात नोंदवावीत असे आदेश देण्यात आले होते. शासनाच्या असे निर्दर्शनास आले आहे की, कायगपणाचे फायदे मिळण्यास पात्र असूनही केवळ तसे प्रगाणपत्र सेवापुस्तकात नोंदवले न गेल्यापुढे कर्मचा-यांना सेवानिवृत्ती येतलाचा लाग मिळण्यारा अधिकारी-अडचणी-गोतात. ही बाबतीशय गंभीर आहे.

2. पात्र अस्थावी शासकीय कर्मचा-यांना कायगपणाचे फायदे देण्याची प्रगाणपत्रे वेळीच देण्याची आणि त्याची नोंद त्याच्या सेवापुस्तकागाठ्ये घेण्याची दक्षता नियुक्ती प्राधिका-यांनी घेणे आवश्यक आहे. एलादा कर्मचारी जर दिनांक 19 सप्टेंबर, 1975 मधील शतीची पूर्तता करीत असतानाही केवळ प्रशासकीय अडचणीपुढे त्याला स्थायीत्व प्रगाणपत्र देण्याचे आदेश विलंबाने काढण्यात आले तर त्याच्या परिणामी संबंधीत कर्मचा-याता. स्थायीत्व प्रगाणपत्रे वेळीचे कर्मचा-याता तो स्थायीत्व प्रगाणपत्र मिळण्यास च्या दिनांकापासून पात्र ठरेल त्या दिनांकापासून देख्यात यावे. एखाद्या कर्मचा-याच्या रीबंधात स्थायीत्व प्रगाणपत्र देण्यात निर्णय जाणीपूर्वीन; घेण्यात, आला अरेल तर त्याबाबताची नोंद वेळीचे कर्मचा-याच्या सेवापुस्तकात घेण्यात यावी. म्हणजे स्थायीत्व प्रगाणपत्र देण्याची कर्मचारी वेळीचे करण्यात आली होती घर्तु ते न मिळण्यास संबंधीत कर्मचारी अपात्र होता हे स्पष्ट होईल. तसेच ज्या प्रकरणामध्ये प्रगाणपत्र देण्यापूर्वी पदोन्नती, बदली व सामावून घेण्याच्या कार्यवाहीपुढे नवीन पदावरील सेवा 3 वर्ष होत नसतील तरीही अशा कर्मचा-यास तो पात्र असल्यास पूर्वीच्या पदावर स्थायीत्व प्रगाणपत्र देण्यारा एरकत नसावी. तथापि, सदर प्रगाणपत्र देण्यापूर्वी तो यापूर्वी वाग करीत असलेल्या कार्यालयाकडून दिनांक 19 रान्ऱेंबर, 1995 च्या परिपत्रकागाठील 3 अटीची पूर्तता संबंधीत कर्मचारी करीत होता किंवा कसे यावावतीची गाहिती गिळविणे आवश्यक राहील. नियुक्ती प्राधिका-यांना प्रगाणपत्र देणेसोरीचे घटवे म्हणून प्रगाणपत्राचा नमुना सोवत जांडण्यात आला आहे. कायगपणाच्या फायद्याचे प्रगाणपत्र योग्य त्या संशोधनप्राधिका-याच्या सहीने आणि एदर नमुन्यातच देण्यात घेतील. याची दक्षता घ्यावी. मंत्रालयीन विभागांनी त्यांचे नियंत्रणाखालील विभाग प्रमुखांना/कार्यालय प्रमुखांगा सदर आदेश नियंत्रितासाठी आणून त्याच्या कार्यालयातील कर्मचा-यांना स्थायीत्व प्रगाणपत्र देण्याच्या प्रकरणाच्या आठावा प्रत्येक वर्षी घ्यावा च त्यासंबंधीचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवावा.

गहारांप्राये राज्यपाल गांव्या आदेशामुऱ्यार च नामाने,

सहपत्र: प्रगाणपत्राचा नमुना.

शा.म.मु.रोटा/साप्रयि/एच-1230(4500-12-95)-।

रा. द. कारार,
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

राज्यपालांचे सचिव,

मुख्य मंत्री यांचे सचिव,

सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,

गहालेखापाल - १ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,

महालेखापाल - २ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर

गहालेखापाल - ३ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,

महालेखापाल - ४ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर

* सचिव, महाराष्ट्र विधानसभा सचिवालय, मुंबई,

* सचिव, गहाराष्ट्र विधानपरिषद, मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

* प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

* प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,

* प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

गठिदान घे लेखा अधिकारी, मुंबई,

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,

सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,

सागान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,

गंत्रालयाचे इतर सर्व विभाग,

निवड फैसल.

* पत्राने.

शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एसआरव्ही-1075/दहा, दिनांक-19 सप्टेंबर, 1975 याच्या
परिच्छेद 3 अनुसार स्थायित्व प्रगाणपत्र.

याद्वारे प्रगणित करण्यात येते की, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसआरव्ही-1075/दहा, दिनांक 19 सप्टेंबर, 1975 मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या सर्व शर्ती पुढील विवरणपत्रात नमूद करण्यात आलेल्या अस्तायी शासकीय कर्मचा-यांच्या बाबतीत पूर्ण शालेल्या आहेत आणि त्यातुरारते कर्मचारी सर्व प्रयोगनार्थ त्या विवरणपत्रात त्याच्या तावासगोर स्तंभ-2 गड्ये नमूद केलेल्या पदावरील स्तंभ-3 मध्ये नमूद केलेल्या दिनांकानं पासून स्थायी शासकीय कर्मचारी म्हणून समजले जाण्यास पात्र आहेत.

शासकीय कर्मचा-याचे नांव व
त्याचे संघाचे पदनाम.

ज्या पदावर स्तंभ क्र.।
मधील कर्मचा-यांस स्थायित्व
प्रगाणपत्र देण्यात येते त्या
पदाचे पदनाम.

कोणत्या दिनांकापासून
देण्यात आले.

2.

3.

दिनांक :

सक्षम प्राधिका-याची सही व पदनाम.

कार्यालयाचे नांव व पत्ता: